

## पिफ अंतर्गत होणा-या 'वर्ल्ड कॉपिटिशन' विभागातील चित्रपटांची यादी जाहीर

- 'वर्ल्ड कॉपिटिशन' विभागात यंदाच्या वर्षी १४ चित्रपटांची वर्णी
- पिफ फोरम मध्ये व्याख्याने व चर्चात्मक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे, दि. २३ डिसेंबर, २०१९ : 'पुणे फिल्म फाउंडेशन' आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या १८ या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील 'वर्ल्ड कॉपिटिशन' या स्पर्धात्मक विभागातील चित्रपटांची नावे आज जाहीर करण्यात आली. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी 'वर्ल्ड कॉपिटिशन' विभागातील चित्रपटांच्या नावांबरोबरच भारतीय चित्रपट विभाग आणि पिफ फोरम अंतर्गत होणारे कार्यक्रम देखील या वेळी जाहीर केले.

महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक भूपेंद्र कॅथोला, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, चित्रपट निवड समितीचे सदस्य मकरंद साठे व अभिजित रणदिवे आदी या वेळी उपस्थित होते.

'महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष' ही या वर्षीच्या महोत्सवाची 'थीम' असून या अंतर्गत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. महोत्सवासाठी यावर्षी ६० देशांमधून तब्बल १९०० चित्रपट प्राप्त झाले होते. त्यांपैकी निवडक १९१ चित्रपट पाहण्याची संधी महोत्सवा दरम्यान चित्रपट रसिकांना मिळणार आहे. ज्यामधील 'वर्ल्ड कॉपिटिशन' या स्पर्धात्मक विभागातील चित्रपट पुढीलप्रमाणे-

आज जाहीर करण्यात आलेली 'वर्ल्ड कॉपिटिशन' विभागातील चित्रपटांची नावे खालीलप्रमाणे-

१. द ह्युमरिस्ट दिग्दर्शक)- मायकल आयडोव्ह, देश- झेक रिपब्लिक, लातव्हिया, रशिया (
२. मारिगेला दिग्दर्शक)- वॅगनर मॉरा, देश- ब्राझील(
३. द पॅटेड बर्ड दिग्दर्शक)- वाक्लाव मारहॉल, देश- झेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया, युक्रेन(
४. द सायन्स ऑफ फिक्शन दिग्दर्शक)- जोसेफ अँगी नोएन, देश- इंडोनेशिया, मलेशिया, फ्रांस (
५. मोजाइक पोर्टेट दिग्दर्शक)- झाई यिशांग, देश- चीन(
६. द टीचर दिग्दर्शक)- डेनिस डेरकोर्ट, देश- जर्मनी, फ्रांस (
७. टॉल टेलस दिग्दर्शक)- अटिल झास्झ, देश- हंगेरी(
८. सुपरनोव्हा दिग्दर्शक)- बर्तोझ कूलिक, देश- पोलंड(
९. अ सन दिग्दर्शक)- मेहदी एम बासॉइ, देश- ट्युनिशिया, फ्रांस, लेबनन, कतार (
१०. लीसाज टेल दिग्दर्शक)- अलेक्झांडर झोव्हना, देश- युक्रेन(
११. होमवर्ड दिग्दर्शक)- नरिमान अलिव, देश- युक्रेन(
१२. बीनपोल दिग्दर्शक)- कान्टेमिर ब्लागॉव्ह, देश- रशिया(
१३. मार्केट (दिग्दर्शक - प्रदीप कुरबाह, देश- भारत)
१४. अडल्टस् इन द रूम (दिग्दर्शक - कोस्टा गॅव्हर्स, देश- फ्रांस, ग्रीस)

याशिवाय दरवर्षी होणारे 'पिफ फोरम' यावर्षी लॉ कॉलेज रस्त्यावरील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या ठिकाणी पार पडेल. पिफ फोरम मध्ये होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

१. प्रसिद्ध मेक अप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे 'मेकअप डिझायनर क्रिएटिंग अँड इल्युजन' या विषयावर व्याख्यान
३. 'चित्रपट साक्षरता' या विषयावर समर नखाते, पंकज सक्सेना आणि अमित त्यागी यांचा संवाद
४. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने 'ओटीटी प्लॅटफॉर्मस् अँड सक्सेसफुल मार्केटिंग ऑफ फिल्मस्' या विषयावरील व्याख्यान
५. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, लेखक आर बाल्की यांचे विजय तेंडूलकर मेमोरियल लेक्चर अंतर्गत व्याख्यान
६. न्यू इंडिया अशुरन्सच्या वतीने 'फिल्म इन्शुरन्स' या विषयावरील संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन.
७. विश्वदीप चॅटर्जी यांचे 'साउंड' व बेंजामिन गेलानी यांचे 'अॅक्टिंग' या विषयावर सत्र

याबरोबरच भारतीय चित्रपट या विभागातील चित्रपटांची नावे देखील या वेळी जाहीर करण्यात आली ती पुढीलप्रमाणे – 'अ नाईट, अ डे' (दिग्दर्शक – प्रताप जोसेफ टी), 'निर्वाणा इन' (दिग्दर्शक – विजय जयपाल), 'अॅक्झॉन' (दिग्दर्शक – निकोलस खारकोनगोर), 'केडी' (दिग्दर्शक – मधुमिता सुंदीरामन), 'विडोज ऑफ सायलेन्स' (दिग्दर्शक – प्रवीण मोरच्छाले), 'द शॅडो ऑफ ऑथेल्लो' (दिग्दर्शक – इशतेयाक खान), 'द होम अँड द वर्ल्ड टुडे' (दिग्दर्शक – अपर्णा सेन), 'ट्रीज अंडर द सन' (दिग्दर्शक – डॉ. बिजू), 'द सीड' (दिग्दर्शक – रजनी बसुमतरी), 'सिंगल स्लीपर साईज ७' (दिग्दर्शक – राधाकृष्णन पार्थिवम) आदि.

**अधिक माहितीसाठी संपर्क- पुणे फिल्म फाऊंडेशन - ०२० - २४२६५१६१**